



Corporate Office : 26A Nariman Bhavan, Opp. NCPA, 227 Nariman Point, Mumbai 400 021.(INDIA) Phone: 91-22-22023845, 61577100, 61577177 • Fax : 91-22-22022893 • E-mail : mumbai@sudal.co.in • www.sudal.co.in

February 5, 2022

To Corporate Relationship Department, **BSE Limited**, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, <u>Mumbai – 400 001</u>

Scrip Code: 506003

# Subject: Intimation of Newspaper Publication w.r.t Notice of the upcoming Extraordinary General Meeting (EGM)

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith the copy of the newspaper for notice of the upcoming Extraordinary General Meeting (EGM) published in Business Standard in English language and Mumbai Lakshadweep in Marathi language on February 5, 2022.

Please take the above mentioned information on your record.

Thanking you,

Yours Sincerely, For **SUDAL INDUSTRIES LIMITED** 

Mukesh Vijayshi Ashar Whole-time Director & CFO DIN: 06929024





Manufacturers of Aluminium Extrusions & Components 
Architectural & Transport Systems 
Non Ferrous Alloys
Regd. Office & Warks : A5 MIDC, Ambad Industrial Area, Mumbai Nashik Highway, Nashik 422 010.
Phone : 91-253-2382396 / 6636200 - 234 
Fax : 91-253-2382197
E-mail : nasik@sudal.co.in
Pune : (Mob.) : 9223192800 
Vadodara: Phone: 0265-2337462 
Delhi: 9313623303
CIN L21541MH1979PLC021541



# **PUBLIC NOTICE**

THIS NOTICE is hereby given to the general public that **Mr. Mohammed Ali** is the owner of (1) Flat No. 16, admeasuring about 300 Sq. ft. Built Up Area, First Floor, Om Surya Co-operative Housing Society Limited, situated at Plot No. 3-B, Sector-15, Nerul, Navi Mumbai, (2) Flat No. 18, admeasuring about 35.130 Sq. Mtr. Built Up Area, First Floor, Om Surya Co-operative Housing Society Limited, situated at Plot No. 3-B, Sector-15, Nerul, Navi Mumbai and (3) Flat No. 102, admeasuring about 783 Sq. ft. Built Up Area, First Floor, Seawood Arcade, situated at Plot No. 65, Sector-19, Nerul, Navi Mumba Revenue of Additional State and the formation of the state of the stat

The State Bank of India has lost / misplaced original title deed i.e. (1 Agreement for Sale dated 30-05-2001 executed between Mr. Shekhar C. Chopdekar as Seller and Mr. Mohammed Ali as Purchaser (Document Serial No. TNN-3-8507-2001), (2) Agreement for Sale dated 27-10-2004 executed between Mrs. Saroj Rajendra Basistha as Seller and Mr. Mohammed Ali as Purchaser (Document Serial No. TNN-6-8016-2004) and (3) Unregistered Agreement for Sale dated executed between M/s Seawood Developers as Seller and Mr. Mohammed Ali Mohmmed Alam as Purchaser in respect of Said Premises and the same is not traceable despite of due and diligen search in that behalf.

f any person/s has/have any claim and / or claiming and interest in the Said If any person's has/have any claim and / or claiming and interest in the Said Premises or any part thereof by way of sale, gift, lease, tenancy, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing, to the undersigned at his office at Manoj Kumar, Advocate, Office at Office No. 9, 3rd Floor, Building No. 34, Ratnadeep, Maruti Lane, Fort, Mumbai-400001, Contact: 9930039395 / 3320439356 within 7 days from the date of publication of this notice, failing which the title of the Mr. Mohammed Ali shall be considered as absolute & final, without any reference to such Claim and the same, if any, shall be considered as waived Dated the 05th day of February, 2022 -SD-

Manoj Kumar Advocate & Consultant

# SUDAL INDUSTRIES LIMITED

(CIN : L21541MH1979PLC021541) Regd. Office: A5, M I D C, Ambad Industrial Estate, Mumbai Nash Highway, Nashik - 422010; Tel: 022-6636200 | Fax: 022-22022893 Mumbai Nashik E-mail: mvashar@sudal.co.in; Website: www.sudal.co.in

NOTICE is hereby given that an Extra-ordinary General Meeting (EGM) of Sudal Industries Limited ('Company') will be held on Friday, February 25, 2022 at Indian Merchant Chamber 4th Floor, Churchgate, Mumbai at 11:00 A.M, to transact the business as set out in the Notice of the EGM. Notice of the EGM along with the ballot form, proxy form and attendance slip have been sent through permissible mode of post to those members who have not registered their e-mail IDs with the Registrar and Share Transfer Agent ('RTA') / Company / Depository Participants ('DP') and through electronic mode to those members who have registered their e-mail IDs with

the RTA/Company/ DP, as on Friday, January 28, 2022. NOTICE is further given that pursuant to Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI LODR') and Section 91 of the Companies Act, 2013, the Record Date for the purpose of the remote e-voting c Extra-Ordinary General Meeting General Meeting is Friday, 18th February, 2022. Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI LODR the Company is pleased to provide the Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form as on " Record Date" i.e. Friday, 18th February, 2022 the facility to cast their vote electronically through Remote E-voling services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all resolutions set forth in the Notice of the EGM. The Notice is also available on the E-voting portal of CDSL at www.evotingindia.com . Remote E-voting period begins on Tuesday 22nd February 2022 from 10 a.m. and

ends on Thursday 24th February 2022 at 5:00 p.m. The Evoting monthle shall be disabled by CDSL for voting thereafter and Remote E-voting shall not be allowed beyond the said date and time.

A person whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on close of business hours of " Record Date " i.e. Friday, 18th February, 2022 only shall be entitled to avail the facility of Remote E-voting or vote at the EGM through ballot. Any person who has become a member of the Company atter dispatch of the Notice of EGM and holds shares as on the "Record date" can obtain User ID and Password in the manner prescribed in the Notice.

A member may participate at the EGM even after exercising his right to vote through Remote E-voting but shall not be allowed/entitled to vote again at the meeting. Once the vote on a resolution is cast by the Member through E-voting, he shall not be allowed to change it subsequently. In case the members cast their vote by both the means, then voting done through remote E-voting shall prevail and voting done through physical Ballot shall be treated as invalid.

The procedure for E-voting has been sent to all the Members as part of the Notice o EGM. Members are requested to refer the Notice to obtain his/her login id and password or visit CDSL's website http://www.evotingindia.com. Members may also refer to the Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual at the Download Section of the said website. In case of further queries, members may also contact the below mentioned officer for seeking response to their queries

#### Name: Mr. Rakesh Dalvi Designation: Manager

Contact No. : 1800225533

Address: A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E),Mumbai - 400013 Email-id: helpdesk.evoting@cdslindia.com

For Sudal Industries Limited

Mukesh Asha

Whole-time Director & CFO DIN.: 06929024

Sd/

Place: Mumbai Date: February 5, 2022

# HERO HOUSING FINANCE LIMITED Office: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi - 110057 11 49267000, Toll Free Number: 1800 212 8800, Email: customer.care@herohfl. Website: www.herohousingfinance.com | CIN: U65192DL2016PLC30148 Contact Address: Building No. 07, 2nd Floor, Community Center, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi- 110057. DEMAND NOTICE

Under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules").

Whereas the undersigned being the Authorised Officer of Hero Housing Finance Limited (HHFI under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Rules already issued detailed Demand Notices dated below under Section 13(2) of the Act, calling upon the Borrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s) (all singularly or together referred the "Obligors")/Legal Heir(s)/Legal Representative(s) listed hereunder, to pay the amounts mentioner in the respective Demand Notice/s within 60 days from the date of the respective Notice/s as ne the tespective behavior of the said Abless, while of days from tespective behavior, as per details given below. Copies of the said Abless are served by Registered PostAD. and are available with the undersigned, and the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s), may, if they so desire, collect the respective copy from the undersigned on any working day during normal office ho In connection with the above, Notice is hereby given, once again, to the said Obligor(s) /Lega Heir(s)/Legal Representative(s) to pay to HHFL, within 60 days from the date of the respective Notice/s, the amounts indicated herein below against their respective names, together with further interest as detailed below from the respective dates mentioned below in column (d) till the date of payment and / or realisation, read with the loan agreement and other documents/writings, if any, executed by the said Obligor(s). As security for due repayment of the loan, the following Secure ed to HHFL by the said Obligor(s) respectively

**HAPPENSTANCE BEVERAGES LLP** Regd. Off.: Plot No. 7B, Palghar (East), Village Kokner, Mumbai, Maharashtra - 401404. Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

 Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7,8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050 that Happenstance Beverages LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a Private Company limited by shares

The principal objects of the company are as follows:

To carry on in India or elsewhere the business to manufacture, process, prepare disinfect, fenestrate, compound, mix, clean, wash, crush, grind, segregate, pack, repack add, remove, heat, grade, preserve, freeze, distillate, improve, buy, sell, resell, impor export, transport, distribute, store, dispose, develop, handle, manipulate, market, supply and to act as agents, job workers, representatives, consultants, collaborators, stockiest, or otherwise deal in all types, descriptions, tastes, used and packs of consumer food items, their by-products, ingredients, derivatives, residues including foods and vegetables and non-vegetables, marine foods, forest foods, agricultural foods, all types of chips, corn products, other extruded products, packed foods, wheat flour and other flour and all kinds of food and food products jams jelly squashes pickles, spices, sausages, frozen foods, dehydrated foods, pre-cooked foods, canned foods, diet foods/drinks, preserved foods, health foods, fast foods, cream, cheese butter, biscuits, breads, pastries, confectionery, sweets, chocolates, toffees, breakfast foods, cereal products and any other food products in and outside India

A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed Company may be inspected at the office at Plot No 7B Palghar (East), Village Kokner Mumbai Mumbai City MH 401404 IN.

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their Objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7,8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty One days from the date of publication of this notice, with a copy to the Company at its Registered Office. ated this February 04, 2022 Name(s) of Applicant:

1. Smeet Kalpesh Parekh

Sd/ 2. Hemlata Chandy KOKAN MERCANTILE CO-OP BANK LIMITED Multi State Bank d Office : 1st Floor, Harbour Crest, Mazgaon T.T, Mumbai 400010. 8, 23729969, 23729970, 23729971, 23734202, 23734311. Fax : 2 bco@vsni.netIW:www.kokanbank.net

POSSESSION NOTICE

/hereas the Authorized Officer of the Kokan Mercantile Co-op Bank Ltd under the ecuritisation, and Reconstruction of Financial Assets, and Enforcement of Security Interest ct 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 8 & 9 of he Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 05 01 202 alling upon 1)Mr. Zuber Abdul Karim Jaka - Borrower, 2) Ms.Aneeqa Altaf Shaikh Surety, 3) Mr.Salim Ibrahimbhai Jaka - Surety, 4) Ms Salma Salman Patka - Surety 5) Mr.Mohammed Riyaz Amjad Ansari – Surety, 6) M/S.Safah Multirade -Mortgagor/Surety, 7) Mr.Mohd Zubair Adam Lakhdawala – Mortgagor/Surety 8) Mr.Musa Ismail Lakdwala – Mortgagor/Surety to repay an amount of Rs.2,79,44,765.33 Rupees Two Crore Seventy Nine Lacs Fourty Four Thousand Seven Hundred Sixty ive and paise thirty five only) towards cash credit facility loan account no.1301/4752 as on 21.12.2020 along with future interest @ 14% p.a. and other charges thereon within 60 days rom the date of receipt of the said notice against you.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower Surelies, Mortgagors and Public in general that the undersigned has taken possession o e property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 4) of the said Act read with Rule 8 & 9 of the said rule on this 2nd day of Feburary of the oar 2022.

The Borrower, Sureties, Mortgagors and Public in general is hereby cautioned not to lead with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Kokan Mer.Co-op Bank Ltd for Rs.3,36,23,316.35 (Rupees Three Crore Thirty Six acs Twenty Three Thousand Three Hundred Sixteen and paise thirty five only owards cash credit facility loan account no.1301/4752 as on 4.02.2022 along with future terest@14% p.a. and other charges there on.

Description of property

and adm.41 gunthas along with shed on land bearing survey no.140 , Hissa No :5 (P) at louje Talavli, Tarf Sonale, Taluka Bhiwandi,District Thane in the registeration sub district an strict Bhiwandi and Thane along with stock and trade

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002 read with rule 8 (6). he Borrower, Mortgagors, Guarantors are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with interest up to date and ancillary expenses from 30 days from today ailing which the property will be put up for sale /sold and balance dues if any will be recovered

with interest and cost. PLACE : MUMBAI

DATE : 05.02.2022



Sd/-

O.W.No. 735/2022

Maharashtra Public Trust Act 1950 Application No. :- 09/2020 Name of the Trust :- "Akhil Govardhan Brahmar Sangh Mumbai" P.T.R. No. :- A-2014 (Mumbai)

P.T.R. No. :- A-2014 (Mumbai) 1. Application No. 09 of 2020, Under Section 47 of The Maharashtra Public Trust Act, 1950, as per Order dated 24/11/2020 passed below Ex. 01 by the Hon'ble Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai in the above referred application, it is hereby giving information to the general public at large through this Public Notice that whereas Shri Prakash Madhurak Pande, and others applicants have filed an application for appointing them as trustees in the Trust Viz. "Akhil Govardhan Brahman Sangh Mumbai" P.T.R. No. A-2014 (Mumbai).

2. Therefore, for the above reason, The applicants have filed the Present application for the appointment of the following trustees in the trust. The applicants as they suggested for the appointment of trustees in the trust. Their names are as under.


01. Mr. Prakash Madhukar Pande

- Mr. Prakash Madhukar Pande
   Shri Ajit Sharad Rane
   Shri Pravin Pandharinath Mandlik
   Mr. Prashant Sudhir Naik
   Shri Santosh Vithal Ratnakar
   Shri Subhash Babaji Pandit
   Shri Nitin Yashwant Lavate
   Shri. Arun Anant Pathak
   Smt. Madhavi Murildhar Pandit
   Smt. Pramod Radhavi Aushi Joshi

- 10. Shri. Pramod Raghunath Joshi 11. Shri Kiran Vasanti Joshi

11. Shri Kiran Vasanti Joshi 4. If anyone have objection for the appointment of the above 11 persons as trustees in the trust, then they may file within 30 days from the date of the publication of this public notice, written Objection/ Say in the Application No. 09/2020 which is pending before the Ld. Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai. on date - 16/03/2022 at 11.00 am for hearing. If no one is present on the above date & time, it will be presumed that none have any Objection / say on the appoinment of above mentioned 11 persons as trustees in the trust & the Present application will be decided in accordance with law.

This Notice have Given under my Signature and seal of the Charity Commissioner, Maharashtra State Mumbai Dated 04/02/2022.



For/Kokan Mer.Co-op Bank Ltd

s/d Authorised Officer

Classified as non-performing asset on 30.12.2021 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and

demands you have not repaid the overdue loans including interest thereon. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the crec



5

Relationships beyond banking. TAMTALAO BRANCH

### NOTICE FOR PUBLIC AUCTION OF PLEDGED GOLD JEWELLERY/ORNAMENTS/COINS

is hereby brought to the notice of the following gold loan borrowers, their lega heirs, persons engaged in business of gold jewellery/ornaments/coins and general public that inspite of repeated reminders/ notices by the Bank, the following borrowers are not repaying their dues to the Bank.

Notice is hereby published that if they fail to deposit all their dues in their respective gold loan accounts (including up-to-date interest and all costs charges/ expenses) by 21th February, 2022then from 4.00 pm of 22st February, 2022 their pledged gold ewellery/ornaments coins will be put up for public auction in the branch premises. For this, Bank shall not be held responsible for any inconvenience or damage caused to the concerned borrowers and no allegations or representations will be entertained from any borrowers in this regard.

Persons interested to take part in the bidding should deposit Rs.500/- (Rupees Five Hundred only) with the Branch Manager before the scheduled time/ date towards earnest more. Persons having taken part in final bidding must be able to deposit full amount to the Bank within 48 hours, failing which their earnest money, deposited with the Bank will be forfeited. Bank reserves the right to cancel the auction without assigning any reasons in case, the bidding price so arrived at, is observed to be low or inadequate. Further, if need be, Bank reserves the right to change the date, time or place of the above scheduled auction or cancel the same without assigning any reasons thereon.

Account No	Name of the Borrower	Address	Gross weight of the Gold (gms.)
007477610000164	Mr Sambhji Shivaji Sawant & Mrs Mangala Sambhaji Sawant	8, Sai Niwas, Datta Mandir Road, Kandivali West 400067	167.38
			MANDISH GHARAT Sr. Branch Manager

# PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client i.e. SHRI BHARAT VITHALDAS CHOTHANI is the absolute owner in respect of the Residential Premises bearing Flat No. 402, located on the 4<sup>th</sup> Floor, of the building known as Devi Kaushalya Krupa of Mutual Benefit Co-operative Housing Society Limited Bremises bearing Flat No. A02, located on the 4" Floor, of the building known as Devi Kaushalya Krupa of Mutual Benefit Co-operative Housing Society Limited, (Registration No. B 4540 of 1961) (hereinafter referred to as "the said Society") situated at Chandan Baug Road, (hereinafter referred to as "the said Society") and West), Mumbai – 400 080, (hereinafter referred to as "the said Car Parking Slots in the Tower Parking (hereinafter referred to as "the said Car Parking Slots in the Tower Parking (hereinafter referred to as "the said Car Parking Slots in the Tower Parking (hereinafter referred to as "the said Car Parking Space") together with 5 fully paid up shares of Rs.100/- each of the said Society bearing Distinctive Nos. 21 to 25 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 005 (issued in lieu of Old Share Certificate No. 5) (hereinafter referred to as "the said Shares"). The said New Premises has been allotted to SHRI HOUSING, vide Permanent Alternative Accommodation Agreement dated 31" December 2014, free of cost on ownership basis as and by way of Permanent Alternative Accommodation lieu of his Old Premises bearing Flat No. 05, located on the 2nd Floor in the A – Wing of the building known as Kaushalya Krupa of Mutual Benefit Co-operative Housing Society Limited, Situated at Chandan Baug Road, Mulund (West), Mumbai – 400 080 (hereinafter referred to as "the said Old Premises") (hereinafter for the sake of brevity "the said New Premises" and "the said Old Premises" are collectively referred to as "the said Premises"). The available chain of documents in respect of the said Premises" (Hereinafter for the sake of Jareinafter (hated 2" March 2014 was executed between SMT. PRATIBHA VINAYAK VAKADKAR in respect of the said Old Premises, (II) The Second Agreement i.e. Peremanent Alternative Accommodation Agreement dated 31" December 2014 was executed between M/S. SUNRISE HOUSING and SHRI ARVIND VINAYAK VINAXAK VAKADKAR in respect of the said New Premises AND (III) The Third Agreement i.e. Pereme VINAYAK VAKADKAR and SHRI BHARAT VITHALDAS CHOTHANI I.e. my client, in respect of the said New Premises. The said Original First Agreement in respect of the said Old Premises and all the Original Papers / Agreements / Deeds / Documents executed prior to the said First Agreement in respect of the said Old Premises are lost / misplaced and even after the diligent search the same are not traceable. My client is also not having the photocopies of any of the Papers / Agreements / Deeds / Agreement in respect of the said Old Premises, in his records. If any person/s/ Premises, in his records. If any person/s, Bank/ Financial Institutions excep Bank/ Financial Institutions except Edelweiss Housing Finance Limited is having custody of the said Original First Agreement and/or all or any of the Original Papers / Agreements / Deeds / Documents executed prior to the said First Agreement in respect of the said Old Premises or any right title interest claim/c or demand right, title, interest, claim/s or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement/ settlement, decree or order of any court of law or any other authority, contracts, agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with he same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances.

NOTICE Notice is hereby given to the general public that the share certificate(s) of Gujarat Gas Limited as per the following details, has/have been reported lost/misplaced Gujarat Gas Limited is in the process of issue of duplicate share certificate(s) to the claimant(s). Objection(s), if any, to the said issue chould be communicated to the ssue should be communicated to the Sole anode be command and be commany at its Corporate Office 2, Shant Sadan Society, Near Parimal Garden Ellisbridge, Ahmedabad-380006, Gujarat o to email id Investors@GUJARATGAS.con within 15 days from the date of publication o this notice. Name of shareholder: Dinesh Fulchand Kotha Follio No.: GGL0002004 Share Certificate Nos.: 58681

No. of Shares: 2000 Distinctive No(s): 104838951 to 104840950 The public is hereby advised not to deal the above mentioned shares Place: MUMBAI Dinesh Fulchand Kothar 05.02.2022 Name of Shareholde


**CORRIGENDUM NOTICE** In the Public Notice for sale o D. R. published on 4-2-2022 in this Newspaper, it should be read as 'Total T. D. R. of an area ad measuring about 18,093 square meters in lieu of property being 8826 sq. mtrs.' Hence sale of 8826.41 sq. mtrs. is hereby corrected

corrected Date: 05.02.2022

ate: 05.02.2022 Sd/-(Trustee-Secretary) The Bombay Salesian Society PTR No. F/903/Mumbai Don Bosco Provincial House, Nathalal Parekh Marg, Matunga, Mumbai- 400 019 economer@sdbinb.in



# NOTICE is hereby given on behalf of Mr Paresh Shah is the owner of Flat No. 404 on the Fourth floor in the building known as Indraprastha III situated at Village Malad



Sd/-(S. Y. Keni) Superintendent (J), Charity Commissioner Office Maharashtra State, Mumbai. Seal

CHARITY Commissioner Office, 2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030, Date - 04/02/2022 **Public Notice** The appointment of trustees in the trust U/s 47 of Maharashtra Public Trust Act 1950

Loan Account	Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal	Total Outstanding Dues (Rs.) as on	Date of Demand Notice
No.	Representative(s)	below date*	Date of NPA
HHFMUMLAP	Mr. Dinesh Balaram Barate & Balaram	Rs.16,43,068/-	25-Jan-2022
20000010134	J Barate, Anjana Balaram Barate &	as on	04-Jan-2022
	Sainath Balaram Barate (Co-Borrower)	24-Jan-2022	

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties : FLAT NO. 004, ON THE GROUND FLOOR, ADMEASURING 485 SQ. FT. I.E 45.07 SQ. MTRS. BUILT-UP AREA, IN THE BUILDING NO. 13, IN THE HOUSING SCHEME KNOWN AS "CHERISH HOMES", OF THE SOCIETY KNOWN AS "CHERISH SAMRUDHI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY TID", CONSTRUCTED ON LAND BEARING SURVEY NO. 315, SITUATE AT VILLAGE VIRAR TALUKA- VASAI, DISTRICT- THANE, MAHARASHTRA- 401305, WITHIN THE AREA OF SUE REGISTRAR AT VASAI-2 (VIRAR) MAHARASHTRA

HHFMUMHOU2000	Nachiket Vithal Ghorpade	Rs.29,06,704/-	25-Jan-2022
0007319 & HHFMU	(Borrower) & Disha Nachiket	as on	07-Jan-2022
MLAP20000009785	Ghorpade (Co-Borrower)	24-Jan-2022	

Description of the Secured Assets/immovable Properties/ Mortgaged Properties: FLAT NO 401, AREA ADMEASURING 475 SQ. FT. BUILT UP AREA I.E. 44.14 SQ. METERS, ON 4TH FLOOR IN THE BUILDING KNOWN AS "MAHAVIR APARTMENT" AND SOCIETY KNOWN AS TALUKA KALYAN, DISTRICT THANE, MAHARASHTRA-421201.

HHFMUMHOU		n Gopal Verma (Borrower) & Kiran	Rs.13,22,397/- as	25-Jan-2022					
1900003761	Ram	igopal Verma (Co-Borrower)	on 22-Jan-2022	07-Jan-2022					
Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: FLAT NO 001, CARPET AREAADMEASURING 346.82 SQ. FT. ON GROUND FLOOR OF BUILDING NO. 2 (C-2 TYPE 1 UNIT) BUILDING KNOWN ASAMBROSIA-9, CONSTRUCTED ON LAND BEARING SURVEY NO. 402, HISSANO. 1, VILLAGE- MAHIM, TALUKA- PALGHAR, DISTRICT- PALGHAR, MAHARASHTRA-401305.									
HHFMUMHOU2		Ramesh Yadav (Borrower		25-Jan-2022					
0009175 & HHF MIPL200000092		& Neelam Ramesh Yadav (Co-Borrower)	/ as on 24-Jan-2022	07-Jan-2022					
Description of the Secured Assets/immovable Properties/ Mortgaged Properties: FLAT BEARING NO. 607, 6TH FLOOR, D-WING, ADMEASURING 33.46 SQ. MTRS (BUILT UP AREA) BUILDING KNOWN AS RELIABLE GARDEN A.B.C.D.E.F.G. COOPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, BUILDING NO. I PHASE 1, CONSTRUCTED ON LAND BEARING SURVEY NO. OLD (335), NEW (371), HISSA NO. 1,3, VILLAGE- JUCHANDRA, JUCHANDRA STATION ROAD, JUCHANDAR, NAIGAON (EAST), TALUKA- VASAI, DISTRICT- PALGHAR, MAHARASHTRA-401208.									
HHFMUMHOU2		Shashikant Suryavansh		25-Jan-2022					
0008011 & HHE	MU	(Borrower) & Shohha Shashikan	ti ason	07 1 0000					

0008011 & HHFMU MIPL20000008018	(Borrower) & Shobha Shashikant Suryavanshi (Co-Borrower)	as on 24-Jan-2022	07-Jan-2022
Departmention of the Se	cured Assets/Immovable Propertie	/ Mortgaged Prop	

PIECE AND PARCEL OF THE FLAT NO. 904, 9TH FLOOR, WING-D, BUILDING NO. 1, KNOWN AS SRI SAL ENCLAVE, VILLAGE- NILEMORE, TALUKA-VASAL VIRAS MINOP, AUXINICIPA CORPORATION, PALGARH, MAHARASHTRA, HAVING BUILD UP AREA36.25 SQ MTRS

with further interest, additional Interest at the rate as more particularly stated in respective Deman Notice dated mentioned above, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and/or realization. If the said Obligor(s) shall fail to make payment to HHFL as aforesaid, then HHFL shall proceed against the above Secured Asset(s)/Immovable Property(ies) under Section 13(4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Obligor(s)/Lega Heir(s)/Legal Representative(s) as to the costs and consequences.

Heir(s)/Legal Representative(s) as to the costs and consequences. The said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) are prohibited under the said Act to transfer the aforesaid Secured Asset(s)/immovable Property, whether by way of sale, lease o otherwise without the prior written consent of HHFL. Any person who contravenes or abet transfer the afores contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for imprisonmer and/or penalty as provided under the Act.

Place: Mumbai	For Hero Housing Finance Limited,
Date: 05/02/2022	Sd/- Authorised Officer

Agreement dated 28/11/1983 from M/s Unique Estates Development Company Limited and PunamchandChunilal Shal expired on 13/09/2011. Hence, vide this public notice, Mr. Pares

Shah invites any claims or objections from any legal heir or other person having clair on the said flat and any objection on sale o the said flat.

Therefore, any person in any mannel whatsoever are requested to make the ame known to the undersigned in writing a office number 325, 3rd floor, V mall, Thaku complex, Kandivali East, Mumbai -400101 within 7 days of this notice, failing which the ame will be deemed to have been waived.

On behalf of Mr. Paresh Shah Advocate Suverna Govi Date: 05.02.2022 sd/ Proprietor Place: Mumbai

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op.Bank building, 2<sup>nd</sup> floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028

Date: - 01/02/2022 No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/350/2022 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

# Public Notice

### Application No. 50 of 2022

Muktangan Co-Op. Hsg. Society Ltd., Chairman/Hon. Secretary, Upper Govind Nagar, Malad (E). Mumbai-400 097, CTS No. 97/A/50, (Plot No. 154), 97/A/51 (Plot No. 156), 97/A/57 & 10/13 (Plot No. 157) & 97/A/58 & 10/14 (Plot No. 159), of Village Chinchavali 97/AS7 & 10/13 (Piot No. 157) & 97/AS8 & 10/14 (Piot No. 159), of Village Chinchavaii and Village Dindoshi, ....Applicant Venus 1) M/s. Upvan Associates., Conwood House, Yashodham, Gen A K Vaidya Marg, Goregaon (E), Mumbai-400 097, 2) M/s. Upvan Developers, Conwood House, Yashodham, Gen A K Vaidya Marg, Goregaon (E), Mumbai-400 097, 3) M/s. Seksaria Sugar Mills Ltd., Seksaria Chambers, 139, N M Road, Fort, Venus Mark, Seksaria Sugar Mills Ltd., Seksaria Chambers, 139, N M Road, Fort, Venus Mark, Seksaria Sugar Mills Ltd., Seksaria Chambers, 139, N M Road, Fort, Mumbai- 400023, 4) M/s. Govindram Brothers Pvt. Ltd., Seksaria Chambers, 139, N M Road, Fort, Mumbai- 400023, 5) M/s. Kalsaria Apartment Co Hsg. Soc. Ltd., Building No. 1, Upper Govind Nagar, Malad (E). Mumbai 400097. ...Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

# Description of the Property, :-

#### Claimed Area

Unilateral Conveyance of land admeasuring 1609.41 sq.mtrs., (out of Net plot area of 2505.15 sq.mtrs) having proportionate Share in percentage in the ratio of 35.76% (Building No.1) and 64.24% (applicant society i.e Muktangan CHS Ltd.,) as specifically set out in the 'Area certificate' issued by the a) Architect Mr. Aniket D Mathakar b) The Property Registration Cards c) The copy of the Agreement dated 20/02/2001 (page No 33) along with building situated at CTS No. 97/A/50, (Plot No. 154), 97/A/51 (Plot No. 156), 97/A/57 & 10/13 (Plot No. 157) & 97/A/58 & 10/14 (Plot No. 159), of Village Chinchavali and Village Dindoshi, Upper Govind Nagar, Malad (E), Mumbai in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on 24/02/2022 at 2.00 p.m.



Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

facilities duly secured by various securities mentioned in Para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and cal upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregatin ₹ 21,95,342.63, as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the right under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

b. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para above for each credit facility until payment in full. 5. We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in term

of which you are barred from transferring any of the secured assets referrer to in para 1 above byway of sale, lease or otherwise (other than in the ordinar course of business), without obtaining our prior written consent. We may add that Act, is an offence punishable under section 29 of the Act.

We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Ac in terms of which you may redeem the secured assets, if the amount of due together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction inviting quotations / tender / private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available. Please note that this demand notice is without prejudice to and shall not b construed as waiver of any other rights or remedies which we may have, includin without limitation, the right to make further demands in respect of sums owing to u

Authorised Officer, Bank of Baroda

encumbrances. Mumbai, Dated this 5<sup>th</sup> day of February

VIKAS THAKKAR Advocate High Court 401/402, Sainath House, 01/402, Sainath House, B.P.S Cross Road No. 1, Near Sharon School, Mulund (West), Mumbai – 400 080

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op.Bank building, 2<sup>nd</sup> floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028 No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/348/2022 Date: - 01/02/2022 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

# Public Notice

### Application No. 49 of 2022

Borivali Akash Deep Co-Op. Hsg. Society Ltd., CTS No. 2420/A, Govind Nagar, Sodawala Lane, Borivali (W), Mumbai - 400 092, ....Applicant Versus 1) M/s. Laxmi Builders And Enterprises., 9, Parekh Vora Chambers, 66, Nagindas Master Road, Fort Mumbai 400023, 2) Mrs. Lorna Raymonds, 1, Prathmesh Darshan, Premier Road, Vidyavihar, Ghatkoper (W), Mumbai-86, **3) Mr. Sitaram Badrinarayan Sharma**, 1, Prathmesh Darshan, Premier Road, Vidyavihar, Ghatkoper (W), Mumbai-86, **4) Mr. Radhakisan Surajmal Joshi**, 1, Prathmesh Darshan, Premier Road, Vidyavihar, Ghatkoper (W), Mumbai-86, ....Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property, :-

# Claimed Area

Unilateral Conveyance of land admeasuring 865.15 sq.mtrs., as specifically set out in (the Property Registration Card) the copy of the Agreement dated 30/09/1991 along with building situated at Govind Nagar, Sodawala Lane, Borivali (W), Mumbai 400 092 in village Eksar, bearing CTS No. 2420 in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on 24/02/2022 at 2.00 p.m.

(Seal)

Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

मुंबई लक्षदीप 💽



**SBI** भारतीय स्टेट बैंक ए. डॉ. आंबेडकर रोड, चिंचपोकळी पुर्व, मुंबई-४०००३३. तूर.:२३७०७५१०/१५/१६

### मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या कर्जदार व जामिनदारांनी त्यांनी बँकेकडून घेतलेल्या ऋण सुविधेची मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यांचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए) वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती. ती सूचना ना-पोहोच होता टपाल प्राधिकरणाकडून पुन्हा प्राप्त झाली म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदारांना कळविण्यात

3	ई-मेल:mvashar@suda				ζ,	वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड नि	कन्स्ट्रक्शन ऑफ फिना	न्शियल ॲसेटस् अ	ॉन्ड एनफोर्समेन्ट	. ऑफ सिक्युरिटी
	ूचना देण्यात येत आहे की, <b>सुदाल इंड</b> र , २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी स.११.००व					इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये	त्यांना त्यांच्या अंतिम इ	ात पत्त्यावर सूचन	। वितरीत करण्य	यात आली होती,
बहित 1	वेषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आ	योजित करण्यात येत	आहे. ईजीए	म सूचना टपाल मतद	न फॉर्म,	ती सूचना ना-पोहोच होता टपाल प्राधिकरणाकडून येत आहे.	पुन्हा प्राप्त झाला म्हणू	न सदर जाहार सू	वनमाफत कजद	iराना कळावण्यति
	धेत्वाचे फॉर्म व उपस्थिती पत्र यांसमवेत र नू रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (आरटीए),					यत आह. कर्जदार व हमीदाराचे	तारण मालमत्तेचे	सूचनेची तारीर	त ^*	कवाकी
	ग् राजस्ट्रार व ट्रान्सफर एजट (आरटाए), त्यांना कुरीयर/स्पीड पोस्टाने पाठवण्या					कजदार व हमादाराच नाव व पत्ता	तारण मालमत्तच वर्णन	्रसूचनचा तारार एनपीएची तारीर		कवाका रक्कम
	/कंपनी/डीपी यांच्याकडे नोंदवलेले अर रोजी पाठवण्यात आलेले आहेत.	सतील त्यांना इलेक्ट्र	ॉनिक माध्यम	मातून शुक्रवार, २८ ज	गनेवारी,	कर्जदार:	२०३, महादेव	+ · ·		
	राजा पाठवण्यात आलल आहत. मूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता	) विनियमन २०१५	(सेबी प्रलः	भोदीआर) च्या विनि	су <del>г</del> ш	कजदार. १) श्री. रमेश नारायण पिन्दम	्रिड३, महादव अपार्टमेंट, प्लॉट क्र.			२०२९ राजा दय ३७,८८०/- (रुपये
	ूपा जानपापता प विमायन जावरपकता या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ अंत					२) श्रीमती सुमालथा आर. पिन्दम	३७६, सेक्टर १९,	\$9.09.2099		दोतीस हजार आठशे
	–वोटिंग उद्देशाकरिता नोंद दिनांक म्हणून					खोली क्र.१०२, रघुनाथ अपार्टमेंट, सेक्टर १९, जीईएस	जीईएस, कोपरखैरणे.			अधिक त्यावरील
	कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहव ठोवेळी सुधारित केल्यानुसार तसेच सेब					प्लॉट क्र.३७६, कोपरखैरणे, मुंबई-४००७०१.				व शुल्क इत्यादी.
	ावळा सुधारित कल्यानुसार तसच सब जितम तारीख अर्थात शुक्रवार, १८ फेब्रुव					जामिनदार:				-
त्ररूपार	तील भागधारक असलेल्या आपल्या स	भासदांना ईजीएमच्य	।। सूचनेमध्ये	विहित सर्व ठरावांव	र सेंट्रल	३) श्री. हेमचंद्र पी. पाटील, प्लॉट क्र.६६, सेक्टर				
	टरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडी उपलब्ध करून देत आहे. सदर सूचना सी					४ए, कोपरखैरणे.				
	उपलब्ध करून दत आह. सदर सूचना सा पलब्ध आहे.	डाएसएलच इ-मतद	नाच पाटल ।	www.evounginui	a.com	<b>४) श्री. चंद्रकांत गजानन म्हात्रे,</b> फ्लॅट क्र.३०४, तुलसी				
-	–मतदानाचा कालावधी मंगळवार, २२ पे	फ्ब्रुवारी, २०२२ रोर्ज	ो स.१०.००व	वा. सुरू होईल व गुरु	गर, २४	अपार्टमेंट, प्लॉट क्र.३८६, सेक्टर १९, कोपरखैरणे.			-	
	, २०२२ रोजी सायं.५.००वा. संपेल. तत				नाकरिता	कर्जदार:	रो हाऊस क्र.३४,			२०२१ रोजी देय
	त करण्यात येईल व सदर तारीख व वेळे 1 अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, १८ फेब्र				गतीच्या	श्री. आरोन अब्राहम	विध्नहर्ता एन्क्लेव्ह,	२५.०५.२०२९		<b>१९,३४९/</b> - (रुपये
	भासदाळचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्					१) ९०१, रॉकव्ह्य अपार्टमेंटस्, डॉकयार्ड रोड, माझगाव, मुंबई-४०००२६.	सर्व्हे क्र.४६, हिस्सा क्र.५(१), शिलोचर			अकरा हजार तिनशे न फक्त ) अधिक
	जीएमच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदान					२) रो हाऊस क्र.३४, विघ्नहर्ता एन्क्लेव्ह, सर्व्हे क्र.४६,	प्रायचूर, सुखापूर, ता.			जिस्ता) जायक जि.खर्चव शुल्क
	पश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभा स सदर व्यक्ती सूचनेमध्ये विहित प्रकारे				गधारक	हिस्सा क्र.५(१), शिलोचर रायचूर, सुखापूर, नवीन पनवेल,	पनवेल, रायगड.		इत्यादी.	1-1, G-1 -1 (g( 1)
	–मतदानाद्वारे आपले मत दिलेला सभास	0			सभेमध्ये	रायगड-४१०२०६.				
न्हा म	त देण्याची परवानगी नसेल/तो पात्र नसे	ल. ई-मतदानाद्वारे स	तभासदाने एव	कदा मत दिल्यानंतर त	याला ते	सुचनेच्या पर्यायी सेवेकरिता सदर सूचना देण्यात आ	। ली उपरोक्त कर्ज़टार व	। जामिनटारांना येथे	। कलविण्यात येत	आहेकी त्यांनी
	लता येणार नाही. सभासदाने दोन्हीही प्र	कारे मत दिल्यास पर	ोक्ष ई–मतदाः	नाद्वारे दिलेले मत वैध	ठरेल व	सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत थव				
	मंद्रारे दिलेल मत अवैध ठरेल. ── ── ं── ं── ·── र्					अप फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ				
	व्या सूचनेचा भाग म्हणून ई–मतदानाची ' वार्षिक अहवाल वाचावा व लॉगइन आ					अफि फिनान्शियल असटस् अन्ड एनफासमन्ट आफ सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर			১২ ৭ ৩কপণ	(०) अन्पथ सदर
ttps:/	//www.evotingindia.com ला भेट	. द्यावी. सभासद सट	र वेबसाइटव	सील Download s	ection		<u> </u> বুতালে কাৰ্যনাহ কলে। ज	15/11		<u> </u>
अस	लेले Frequently Asked Questio	ns (FAQs) ਕ E-	voting us	er manual वाचू श	कतील.	ठिकाण: मुंबई				धिकृत अधिकारी
	वौकशीसाठी सभासद त्यांच्या प्रश्नांना उ कतील:	उत्तर प्राप्त करण्यासा	ठा खालाल ।	निदाशत आधकाऱ्याश	ा सपक	दिनांक: ०४.०२.२०२२			स्टेट बॅक अ	ॉफ इंडियाकरिता
- 1	थ्री. राकेश दळवी									
	<b>गवस्थापक</b>						$\sim$			$\rightarrow$
	र विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युच्यूरे		त कम्पाऊड्स	я,		John Jie	काकराल	। হাওখ	C	HCS
	जोशी मार्ग, लोअर परेल (पू.), मुंबई- आयडी:helpdesk.evoting@cdsl					Cockerill <sup>-ji</sup> quilapa anufo	<b>नय:</b> मेहता हाऊस, प्लॉट क्र			ो (पुर्व),
	F.:१८००२२५५३३					345 2000 25.	दूर.:०२२-६६७६२७२७, प			
			सुदा	ाल इंडस्ट्रीज लिमिटे			ors@johncockerillindi ९९९९एमएच१९८६पीएलस		www.jonncoo	ckerillindia.com
					सही/- रा अशर					
काण	ाः मुंबई		पूण	गुवळ संचालक व सं		३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाह	ो व नऊमाहीकरीता अ	लिखापरिक्षीत वि	वत्तीय निष्कषो	चा अहवाल
नांक	: ०५ फेब्रुवारी, २०२२			डीआयएन : ०६९	२९०२४					(रु.लाख)
										संपलेली तिमाही
						तपशील			३१ डिसे २०२१	३१ डिसे २०२०
	जा	हिर नोटी	म			c.			अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
		न् सहकारी संस्थ		•		कार्यचलनातून एकूण उत्पन्न		१३१४९.८८	३२२४३.७२	१०५४९.३५
			-			कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)		1.01.1.9	C / 0 0/	822.21
	महाराष्ट्र राज्य बिगर कृ							५९५.७१	६८९.९५	१३३.२५
	(मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा					करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)		484.68	६८९.९५	શ્રૂરૂ.૨५
	६/६०३- दुर्गा कृपा को.अ					करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		434.05	403.39	144.14
	नवघर रोड, मुलुंउ	ड (पू.), मुंबई	- 800 0	८१.		(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)		488.38	608.83	१३५.३८
श्री द	त्तकृपा सहकारी पतपेढी मर्या.					कालावधीकरिता एकण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता स	aื่องจ			14,040
	५१३, श्रीनाथ पांडे चाळ, व्हिलेज	गेद				नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंत		५६७.२२	७४४.३१	१४१.७०
	(प.), मुंबई - ४०० ०७२.	(10,				समभाग भांडवल	,,,	883.66	٢٩٩.٥٤	٢٩٦.٥٢
	त्पाः), गुवर् १३००००२२ हमांक १ ते १३				प्रर्जदार	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)				
-	जाब देणाऱ्याचे नाव				I	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) (वार्षिकीकरण नाह	ו (1			
अ. इत.	जાલ દળા∽યાચનાવ	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्षम	जाब देणार	मूळ (रु.)		१२.०४	१४.३७	۲.७४
		14-11-47	, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	(4) 1	क्र	सौमिकृत (रु.) -		१२.०४	१४.३७	۲.७४
१.	श्री. फिरोज हैदर सय्यद	११.१२.२०२१	५८१७	२,४७,२६७/-	१		~	6	· · ·	
२.	श्री. सज्जाद अब्दुल सत्तार शेख	88.82.2028	4680	२,४७,२६७/-	2	<b>१.</b> सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिका				
२.	श्री. अल्ताफ दाऊद खान	88.82.2028	4680	२,४७,२६७/-	х З	आलेली त्रैमासिक/नऊमाही वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर	नमुन्याताल उतारा आहे.	त्रमासक/नऊमाही	वित्ताय निष्कषोचे 	ं सपूर्ण नमुना स्टॉक न्रे
۲. ۲.	श्री. मोहम्मद ईस्माईल चाँद शेख	88.82.2028	4686	2,80,982/-	х Э	एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्य	www.jonncockerilli			
٥. لر.	श्री. गरिम्मय ३२मा३२१ पाव राख श्री. रसिद चुन्नी अन्सारी	88.82.2028	4688	२,९६,७७५/-	२			जान	काकराल इंडि	या लिमिटेडकरिता
٦. ق.	श्री. अब्दुल रेहमान जिशान बेग	22.22.2022	4620	2,38,202/-	શે					
9.	श्री. अविनाश जयसिंग चव्हाण	88.82.2028	4678	2,39,089/-	8					विवेक भिडे
s. s.	श्री. अब्दुल रहेमान जिशान बेग	88.82.2028	4628	२,३९,७४९/-	3	ठिकाण: मुंबई				गर्यकारी संचालक
3. 3.	श्री. अहमद जुबेर मेमन	88.82.2028	4222	१,७७,९०३/-	रे	दिनांक: ०४ फेब्रुवारी, २०२२			डीअ	ायएन:०२६४५१९७
3 80.	श्री. उद्दिव जुबर मनग श्री. रफीक ईस्माईल खान	88.82.2028	4655	2,00,903/-	े	-				
९७. ११.	श्री. अनवर अरजीगुल खान	88.82.2028	4625	<i>१,७७,९०३/-</i> १ <i>,७७,९०३/-</i>	т 3					
९२. १२.	श्री. जनवर जरजानुल खान श्री. जलालउद्दीन मो. हनिफ मन्सुरी	<pre>\$\$.\$\$.\$\$.\$0\$\$ \$\$.\$\$.\$0\$8 \$\$.\$\$</pre>	५८२३	3,63,702/-	र					
९२. १३.	त्री. अलालउद्दान मा. हानफ मन्सुरा श्री. अजहर अली मो. हासिम शेख	<pre>\$\$.\$\$.\$\$.\$0\$\$ \$\$.\$\$.\$075</pre>	५८२३	3,08,303/-	र ३					
14.						Corporate Identi Registered Office: 3, National House, 1st Floo	fication Number: L93000M or 27 Bachunath Dadaii Stu		400001 Maharasi	ntra India:
	सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाख					Contact Number: +912222622675/ 2267902	9; Fax Number: +91224974	12005; Website: <u>ww</u>	w.parshartiinvestm	
	ण्यात आलेले आहे. परंतू प्रतिवादी यांना	। समन्स रूजू न झाल्य	गने /त्यांचा	नवीन पत्ता उपलब्ध	नसल्याने		investment@rediffmail.com			
जाहिर	समन्स देत आहोत.					Open Offer for the acquisition of up to 8,72,898 (Eight Lak				
	उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे म				सकाळी	of face value of ₹10.00/- (Rupees Ten Only) each ('Equi Parsharti Investment Limited ('PARSHINV' or 'Target C				
११.३	<ul> <li>वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह अ</li> </ul>					₹7.00/- (Rupees Seven Only) ('Offer Price'), by Patel Gh	anshyambhai N ('Acquirer	1') and Patel Paresh	bhai Nanjibhai ('A	cquirer 2') (Acquire
	या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांन					1 and Acquirer 2 are hereinafter collectively referred to				
	। राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जार्च जन्मरोप जन्म में अल्पान्य संपर्ध प्रजान				याप्रमाणे	the Securities and Exchange Board of India (Substantial thereto ('SEBI (SAST) Regulations') ('Offer').	requisition of Shares and T	areovers) riegulatio	19, 2011, and SUD	requent amenament

	– मेल : anuh@sk	H1960PL( । बेझंट रोड, व (1932.com,	C011586 गरळी, मुंबई-४० वेबसाईट:www	<i>i</i> .anuhaphar	ma.com नेष्कर्षाचा अ		सुदाल इंडस्ट्रीज लिमिटेड (सीआयएम: एल२१५४४१एमएच१९७९पीएलसी०२१५४१) नॉवणीकृत कार्यालय: ए५ एमआयडीसी अंबाड इंडस्ट्रियल इस्टेट, मुंबई नाशिक महामार्ग, नाशिक-४२२०१०. द्रा.२१२-६६३६२००, फॅक्स:०२२-२२०२२८९३, ई-मेल:mvashar@sudal.co.in वेबसाइट: www.sudal.co.in
तपशिल	संपलेली तिमाही ३१.९२.२१ (अल्प्रेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२१ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.१२.२० (अलेखापरिक्षित)	संपलेली नऊमाही ३१.१२.२१ (अल्प्रेखापरिक्षित)	संपलेली नऊमाही ३१.१२.२० (अल्प्रेखापरिक्षित)	संपलेली बारामाही ३१.०३.२१ (लेखापरिक्षित)	याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, सु <b>दाल इंडस्ट्रीज लिमिटेड</b> (कंपनी) ची विशेष सर्वसाधारण सभा (ईजी शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी स.११.००वा. इंडियन मर्चंट चेंबर, ४था मजला, चर्चगेट, मुंबई येथे सूच विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. ईजीएम सूचना टपाल मतदान प प्रतिनिधित्वाचे फॉर्म व उपस्थिती पत्र यांसमवेत दस्तावेजांसमवेत ईजीएम सूचना ज्या सभासदांनी आपले ई-
कार्यचलनातू र एकूण महसूल करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष	१३१६६.४३ ८९०.४६ ७४४.८०	१०८७४.०४ ११०३.३१ ८५९.७४	९८३३.0१ ४६९.९१ ४१८.0१	રૂષહદહ.દ૪ ૨७૦૫.૨૦ ૨१દરૂ.૫૭	३३४८१.३२ ३६८९.०७ २७५३.९४	४३१९६.०१ ३८५५.१४ २८४३.६३	आयडीज् रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (आरटीए)/कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्याकडे नोंदव नसतील त्यांना कुरीयर/स्पीड पोस्टाने पाठवण्यात आले आहेत व ज्या सभासदांनी आपले ई-मेल आय आरटीए/कंपनी/डीपी यांच्याकडे नोंदवलेले असतील त्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शुक्रवार, २८ जानेव २०२२ रोजी पाठवण्यात आलेले आहेत.
नफा/(तौटा) (करानेतर) आषि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) मरणा केलेले सममाग मांडवल (दर्शनी मुल्ब ५/- प्रती माग) इतर सममाग (पुनर्मुल्याकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण्व नाही) (क.) १. मुळ	હ્ય ૨.३३ ૨૫૦૫.૬૦ -	८६४.१२ २५०५.६० -	૪१५.७७ २५०५.६० -	२१७१.९९ २५०५.६० - ४.३२	₹७४६.0१ २५०५.६० -	ર૮૪३.૬३ ર५०५.६० १६५५८.७५	सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सेबी एलओडीआर) च्या विनियमन व कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ अंतर्गत पुढे सूचना देण्यात येत आहे की, विशेष सर्वसाधारण स् रिसोट ई-वोटिंग उद्देशाकरिता नोंद दिनांक म्हणून शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२ निश्चित करण्यात आली अ कंपन्या का्यदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नि
<ol> <li>२२</li> <li>. सॉमिकृत</li> <li>टिय:</li> <li>. सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कलोजर रिष ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता विसीव www.anuhapharma.com बेबसाईटवर उपल २. इतर वितीय दर्शक</li> </ol>	।ऊमाहीकरिता वित्त निष्कर्षाचे संपूर्ण	1ीय निष्कर्षाचे	सविस्तर नमुन्यात	४.३२ ये स्टॉक एक्सचे तील उतारा आं	हे. ३१ डिसेंबर, dia.com आf	२०२१ रोजी	२० वेळोवेळी सुधारित केल्यानुसार तसेच सेबी एलओडीआरच्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनी आप निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२ रोजीनुसार प्रत्यक्ष स्वरूपातील किंवा डोमटेरियला स्वरूपातील भागधारक असलेल्या आपल्या सभासदांना ईजीएमच्या सूचनेमध्ये विहित सर्व ठरावांवर से डिपॉझिटरी सब्हिंसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पत ट्रेफ सुविधा उपलब्ध करून देत आहे. सदर सूचना सीडीएसएलचे ई-मतदानाचे पोर्टल www.evotingindia.c बरही उपलब्ध आहे. परोक्ष ई-मतदानाचा कालावधी मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२ रोजी स. १०.००वा, सुरू होईल व गुरुवार,
<ol> <li>হতা বিদ্যাল ব্যাল নয়সিল</li> </ol>	संपलेली तिमाही ३१.१२.२१ (अल्प्रेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२१ (अल्रेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.१२.२० (अलेखापरिक्षित)	संपलेली नऊमाही ३१.१२.२१ (अल्रेखापरिक्षित)	संपलेली नऊमाही ३१.१२.२० (अलेखापरिक्षित)	संपलेली बारामाही ३१.०३.२१ (लेखापरिक्षित)	फेब्रुवारी, २०२२ रोजी सायं.५.००वा. संपेल. तत्पश्चात सीडीएसएलद्वारे ई–मतदानाचे मोड्युल ई–मतदानाक अकार्यरत करण्यात येईल व सदर तारीख व वेळेपश्चात परोक्ष ई–मतदानास परवानगी नसेल. निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या व्यावसायिक कामकाजाच्या समाप्ती वेळी सभासदाळचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेली व्यवती पराक्षे ई–मत किंवा ईजीपान्च्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदानाची स्विथा प्राप्त करण्यास पात्र असेल. इंजीएमच्या स्वव
ईबीआयटीडीए ईबीआयटीडीए मार्जिनची टक्के	१२४७.३८ ९.४७	१४३८.७८ १३.२३	298.95 8.06	३७१४.३३ १०.३८	४९४९.७२ १४.७८	५५१२.१७ १२.७६	पाठवणीपरचात एखादी व्यक्ती कंपगीची सभासद बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारखेस भागध असल्यास सदर व्यक्ती सूचनेमध्ये विहित प्रकारे युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकते.
ईबीआयटीडीए (म्युच्युअल फंडमधील मार्केटचे चिन्ह आणि फॉरेक्स नफा/तोटाची तजवीज) तजवीज ईबीआयटीडीए मार्जिनची टक्के	१३५३.६७ १३८२८	१३१८.५२ १२.१३	468.48 4.88	३७२१.७८ १०.४१	२८४६.०९ १४.४७	५३७२.४६ १२.४४	परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेला सभासद ईजीएममध्येही सहभाग घेऊ शकतो, परंतु त्याला सभे पुन्हा मत देण्याची परवानगी नसेल/तो पात्र नसेल. ई-मतदानाद्वारे सभासदाने एकदा मत दिल्यानंतर त्याल नंतर बदलता येणार नाही. सभासदाने दोन्हीही प्रकारे मत दिल्यास परोक्ष ई-मतदानाद्वारे दिलेले मत वैध देरेत
दिनांक : ०५ फेब्रुवारी, २०२२ ठिकाण : मुंबई PUBLIC NOTICE Aminabanu Babar Anwaruddin a	नसुना क्र.		(डीआयएन:0 <b>सार्वर</b>	संयु २४९६७२९) / जनिक न्या	अनुह फार्मा ति रितेश शाह / क्त व्यवस्थापर्व (डीआयएनः) <b>स नोंदणी</b>	नेमिटेडकरिता सही/– / विवेक शाह तीय संचालक 0२८७८७२४)	मतपत्रिकेद्वारे दिलेल मत अवैध ठरेल. ईजीएमच्या सूचनेचा भाग म्हणून ई-मतदानाची प्रक्रिया सर्व सभासदांना पाठवण्यात आलेली आहे. सभासत कृपया वार्षिक अहवाल वाचावा व लॉगइन ओयडी व पासवर्ड प्राप्त करावा किंवा सीडीएसएलवी वेबस https://www.evotingindia.com ला भेट बावी. सभासद सदर वेबसाइटवरील Download sect वर असलेले Frequently Asked Questions (FAQs) व E-voting user manual वाचू शकत पुढील चोकशीसाठी सभासद त्यांच्या प्रश्नांना उत्तरे प्राप्त करण्यासाठी खालील निर्देशित अधिकाऱ्यांशी स साधू शकतील: नाव : श्री. राकेश दळवी पद : व्यवस्थापक
ber of the Lucky Apartment ing No. 9-B SRA Co-Operative ing Society Ltd., having, address at No. 102, 102/1 TO 86, Village- di, Iraniwadi, Goregaon (East) bai-400063 and holding Flat No. 704 h Floor in the building of the society, on 08/09/2020 without making any pation and Leaving, babind her		iक: ACC	सासि	2022	नराँ मार्ग, ०००३०. <b>ीस</b>	nladevi	पत्ता : ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युच्यूरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंड्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पू.), मुंबई-४०००१३. ई-मेल आयडी:helpdesk.evoting@cdslindia.com संपर्क क्र.:१८००२२५५३३ सुदेतल इंडस्ट्रीज लिमिटेडका सहै मुकेश अ प्रिकाण : मंबई पर्णवेळ संचालक व सीण्य

: श्री. राकेश दळवी व्यवस्थापक ः ए विंग, २५ वा मजला, मॅर्थॉन प्युच्यूरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंड्स, म. जोशी मार्ग, लोअर परेल (पू.), मुंबई-४०००१३. ल आयडी:helpdesk.evoting@cdslindia.com क्र.:१८००२२५५३३ सुदाल इंडस्ट्रीज लिमि Devichand Chopra Charitable Trust ... बाबत ठिकाण : मुंबई पूर्णवेळ संचालक व दिनांक : ०५ फेब्रुवारी, २०२२ डीआयएन : ०६ Devichand Kushalraj Chopra ... अर्जवार सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर जाहिर नोटीस नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ? ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.-हनुमान चौक, २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ? अ) जंगम मिळकत (वर्णन) : रुपये ५,०००/-नवघर रोड, मुलुंड (पू.), मुंबई - ४०० ०८१. (अक्षरी रूपये पाच हजार फक्त) श्री दत्तकृपा सहकारी पतपेढी मर्या. ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक पत्ता: ५१३, श्रीनाथ पांडे चाळ, व्हिलेज रोड, सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाच भांडूप (प.), मुंबई - ४०० ०७२. असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही अनुक्रमांक १ ते १३ नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत य अ. जाब देणाऱ्याचे नाव दावा दाखल दावा कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर क. दिनांक क्रमांक भालेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजू श्री. फिरोज हैदर सय्यद ११.१२.२०२१ 4680 २,४७,२६७/ चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश श्री. सज्जाद अब्दल सत्तार शेख ११.१२.२०२१ 4680 २.४७.२६७/ श्री. अल्ताफ दाऊद खान ११.१२.२०२१ 4680 २,४७,२६७/ ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०३/०२/२०२२ रोजी दिली. श्री. मोहम्मद ईस्माईल चाँद शेख ११.१२.२०२१ 4686 २,४०,९६२/ श्री. रसिद चुन्नी अन्सारी ११.१२.२०२१ 4689 2.98.004/ सही/ श्री. अब्दुल रेहमान जिशान बेग ११.१२.२०२१ 4८२० २,३६,२०२/ अधीक्षक (न्याय शाखा), श्री. अविनाश जयसिंग चव्हाण ११.१२.२०२१ 4628 २,३९,७४९/ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय श्री. अब्दल रहेमान जिशान बेग ११.१२.२०२१ 4628 2.35.085/ बृहन्मुंबई विभाग, मुंबई श्री. अहमद जुबेर मेमन ११.१२.२०२१ 4622 १,७७,९०३/ श्री. रफीक ईस्माईल खान ११.१२.२०२१ 4622 १,७७,९०३/ श्री. अनवर अरजीगुल खान ११.१२.२०२१ 4622 ११. 8.00.903/ श्री. जलालउद्दीन मो. हनिफ मन्सुरी | ११.१२.२०२१ ५८२३ ३,८४,३०३/ १२ श्री. अजहर अली मो. हासिम शेख ११.१२.२०२१ १३. ५८२३ ३,८४,३०३/ सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्त पाठविण्यात आलेले आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध जाहिर समन्स देत आहोत उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक ११.०२.२०२२ रोज ११.३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे. या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर (रु. कोटीमध्ये) संपलेल्या संपलेल्या संपलेले वर्ष

म्हणून आज दिनांक ०४.०२.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल

This dispatch confirmation advertisement, is being issued by CapitalSquare Advisors Private Limited, the manager to the Offer ('Manager') on behalf of सही/-

रण निर्वशक

Pl Smt. Am nember Building Housing CTS No Pahadi, Mumbai on 7th Flo nomination and leaving behind her Husband Mr. BABAR ANWARUDDIN AMIRUDDIN & one Son Mr. IMRAN BABAR ANWARUDDIN only legal heirs for the same the society hereby invite claims or objections from the heir or heir or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interes of the deceased member in the capital property of the society within a period of **15** days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claim objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society sha be free to deal with the shares and interes of the deceased member in the capital property of the society in such manner a is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares & interest of the deceased member in the capital/ property of the society shal be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants objectors, in the office of the society with the secretary of the society between 11 A.M. to 5 P.M. from the date of publication of the notice till the date of Sublication of and a spirity of its period. For and on behalf of Contration No. 9-B

The Lucky Apartment Building No. 9-B, SRA Co-Operative Housing Society Ltd, Sd/- Secretary Place: Mumbai Date: 05/02/202

# Godrej agrovet गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर : L15410MH1991PLC135359 **नोंदणीकृत कार्यालय** : गोरोज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्वगाती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र, भारत. **वेबसाइट** : www.godrejagrovet.com दूर. + ११ - २२ - २५१९ ४४१६, फॅक्स +९१ - २२ - २५१९ ५११४,

करणार आहेतः

दिले जातील

शिक्का

ई-मेल: gavlinvestors@godrejagrovet.com दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

							रु. कोटीमध्ये)				त अर्जाची सुनावण
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली गत तिमाही	संपलेल्या वर्ष अखेरची अनुषंगिक तिमाही	संपलेल्या विद्यमान कालावधीकरिता वर्ष ते दिनांक	संपलेल्या गत कालावधीकरिता वर्ष ते दिनांक	संपलेले वर्ष	वरील	-(	-(	पत्ता कळविण्यात १.२०२२ रोजी मा
					आकडेवारी	आकडेवारी					
		38.82.2028		38.82.2020	38.85.50	38.82.2020	38.03.2028				महाराष्ट्र राज्य
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)			( <b>म</b>	ुंबई पूर्व उपनगरे
१. २	परिचालनातून एकूण उत्पन्न	२०७८.४९	२१५४.०७	१५२६.१५	६२२५.३४	४८०४.२३	६२६६.७१			()	
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी पूर्व)	९७.१८	१४९.७५	९०.११	३८४.४२	३७४.५३	४५३.१०				
э.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात३)	७९.९०	१४९.७५	९०.११	३६७.१४	३७४.५३	४५३.१०	A	VAND R.	ATHI	आनंद राट
۲.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	६२.३९	११२.२०	६८.०९	२७९.३४	२८४.१९	३४७.५७			U U	ख्सप्रेस झोन, ए बिरॉय मॉलच्या प
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न										-लिलाव वि
	(कालावधीकरिता (कर व अनियंत्रित व्याजापश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर व							सर्वसा	मान्य जनतेस व	`	नालालावाय fदार आणि जामि
	अनियंत्रित व्याजपश्चात) यांचा समावेश)	६४.४४	१०८.८५	६१.४४	२७९.७३	२५७.९५	३१६.९७				(एआरजीएफएल)
ξ.	समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)	१९२.११	१९२.११	१९२.०७	१९२.११	१९२.०७	१९२.०७				मत्तेचा <b>एआरजीएए</b> विनंस १० ज्य
હ.	गत वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)						१८५९.०३				ो दिनांक १० जा सात कोटी बावन्न
٤.	उत्पन्न प्रति समभाग (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)						201214	फक्त)	तसेच खालील	1 नमुद कर्जदार <sub>/</sub>	/जामिनदारांकडून २
	(खंडित कामकाज व अखंडित कामकाजाकरिता)									म वसुलीकरिता 1वाने विक्री केल	जसे आहे जेथे अ <sub>गै जा</sub> र्टल
	(अवार्षिकीकृत) १. गलभूत (म.)	5 50	1. 50	3 59	001.0	93.30	95 30				गा जाइल. ण्ड एनक्लेव्हज प्राय
	१. मूलभूत (रु.) २. सौम्यीकृत (रु.)	३.३९ ३.३८	५.६९ ५.६९	३.२१ ३.२१	१४.५९ १४.५९	१३.३९ १३.३९	१६.३४ १६.३३			~	ण्ड एन्क्लच्हज आप षु४५२०२केए२००७
स्था	ा अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची प्रमुख वि				,01.11	1	रु. कोटीमध्ये)	नोंदण		:सी-१०१, १ल	ना मजला, रत्नाकर
अ.	तपशील	संपलेली	संपलेली	संपलेल्या वर्ष	संपलेल्या	संपलेल्या	संपलेले वर्ष				ी. राजेश धानजी
क्र.		तिमाही	गत तिमाही	अखेरची	विद्यमान	गत					ली (प.), मुंबई-४
				अनुषंगिक तिमाही	कालावधीकरिता	कालावधीकरिता				गुदन मिस्त्री, निव	गसी पत्ता: ६०३, र
					वर्ष ते दिनांक	वर्ष ते दिनांक			४०००८७. 1. जयेण वजल	ाल रामी, निवा	सी <b>पत्ता:</b> ५/५८,
					आकडेवारी	आकडेवारी			ग्ली (प.), मुंबई		
		३१.१२.२०२१ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित)	३१.१ <b>२</b> .२०२० (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२१ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२० (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित)	खाली	नमुद केलेली म	नालमत्ता २२ फेड्	ब्रुवारी, २०२२ रोज
१.	परिचालनातून एकूण उत्पन्न	१५४४.१०	१६८९.८५	१०७७.२०	(जलावापराायार) ४७८२.२९	३४४९.२१	(संखायसायस) ४४१३.०४				एफएल/सीएफ/0 .७,५२,९२,०२९.।
<del>ر.</del>	करपूर्व नफा	803.64	832.44	८९.३१	३६४.६५	309.33	३५२.५६				.७,५२,९२,०२९. ) तसेच मुक्ततेच्या
з.	करपश्चात नफा	۲۵.98	९९.५३	હદ્દ. ૨૧	२७९.६८	284.84	268.00				-लिलावामार्फत वि
٧.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	८४.१४	९९.३८	७५.८६	२७९.७६	२४५.५०	२८१.७१				अनुसुच
टीपा				1		1					मालमत्ता, जमीन
ए)	वरील तपशील हा भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ( सूचिब	द्वता अनिवार्यता व	विमोचन आवश्य	कता) विनियमन,	२०१५ च्या विनिन	बमन ३३ व ५२ (४	) अंतर्गत स्टॉक		ज बारिवली, पी उपनगर.	/एन वॉर्ड, बृ.मु.	.म.पा., कांदिवली
	एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.१२.२०२१							- નુબર આ.	मजला	फ्लॅट	कार्पेट
	प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या ति							क्र.		क्र.	क्षेत्र
	(www.bseindia.com) वर तसेच नॅशनल स्टॉक एक्स कंपनीची वेबसाइट (www.godrejagrovet.com)			nseindia.coi	n) च्या वबसाइट	वरहा उपलब्ध आह	इ. सदर तपशाल	१	१८वा	१८०७	\$02.80
ची <b>)</b>	वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोक			ग बनावाच आर्च	। आहे च कंग ीच	ग मंत्रालक मंद्रज	लो ज्यांच्या नि	२	१७वा	१७०७	802.89
લા)	वराल वित्ताय निष्कर्भाच लखापराक्षण सामताद्वार पुनरावलाक ०४.०२.२०२२ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात								एकूण		
	अधीन असतील.		1411-4/4 (24/4)		GIT(19(11/8)(11	ALC 41 -1 4114 (1 3)	1(19(11971) 991	आर्रा	क्षेत मुल्य		अनुसुची १ मध
सी)	स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये अन्य उत्पन्नात  दि. ३१.१२.२० संपलेली नऊमाही व दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या वर्षाय							इसारा	रक्षम		अनुसुची १ मध
ŕ	and the new rest of the state of the and the state	-			-110; 11 01 013.			बोली	वाढविणे रक्क	Ŧ	अनुसुची १ मध धनकोद्वारे मान्य
, رهـ	आहेत. एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर याचा कोणताही परिणाम					0.00	· · · · ·			-	अनुसुची १ -
डी)	कोव्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अ	तर्गत व काही बाह						अनम	ाची १ मध्ये		
डी)	कोव्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अ प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखे	पर्यंत आर्थिक भवि	तव्य व उद्योग अह	वाल यांचा समावे	श आहे. संवेदनर्श	ोल विश्लेषणासहि	त व्यवस्थापनाने		ुची १ मध्ये नत्ता व अधिव		
डी)	कोव्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अ	ांतर्गत व काही बाह पर्यंत आर्थिक भवि या धोरणांचा वापर	तव्य व उद्योग अह केला व विद्यमान	वाल यांचा समावे । अंदाजांच्याआध	श आहे. संवेदनर्श ारावर व्यवस्थापन	ोल विश्लेषणासहि गस वस्तुसूची, र्स्व	त व्यवस्थापनाने काराई व्यापार,	मालग		कार दस्तावेज	दु.३.००) (संप
डी)	कोव्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अ प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखे निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच	तंर्गत व काही बाह्र पर्यंत आर्थिक भवि या धोरणांचा वापर गुलीची अपेक्षा आरं	तव्य व उद्योग अह केला व विद्यमान	वाल यांचा समावे । अंदाजांच्याआध	श आहे. संवेदनर्श ारावर व्यवस्थापन	ोल विश्लेषणासहि गस वस्तुसूची, र्स्व	त व्यवस्थापनाने काराई व्यापार,	मालग	नत्ता व अधिव	कार दस्तावेज	दु.३.००) (संप दूर.:९७७३८९ ई-मेल: san
	कोल्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अ प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखे निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच सद्भावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुका यांच्या रक्ष्मांच्या पूर्ण वर वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजाहून वेगळा असू श कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक ग्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टॉव	ांतर्गत व काही बाह्र पर्यंत आर्थिक भवि या धोरणांचा वापर गुलीची अपेक्षा आं केल. 5 पर्यायांचा वापर	तव्य व उद्योग अह केला व विद्यमान इ.महामारीच्या का	वाल यांचा समावे 1 अंदाजांच्याआध रणास्तव जागतिक	श आहे. संवेदनर्श ारावर व्यवस्थापन आरोग्याच्या प्रभ	ोल विश्लेषणासहि गस वस्तुसूची, स्व ावावरील तत्काली	त व्यवस्थापनाने किाराई व्यापार, न प्रभाव हा सदर	मालम् निरीक्ष	नत्ता व अधिव गणाकरिता तारी	कार दस्तावेज खववेळ	दु.३.००) (संप दूर.:९७७३८९ ई-मेल: san cfsupport@
(set	कोल्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अ प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखे निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच सद्भावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुका यांच्या रकमांच्या पूर्ण वर वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजांहून वेगळा असू श कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक ग्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टॉव अनुक्रमे १३६४४, १०११८ व १६९०६ समभागांचे वाटप के कंपनीने दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या नऊमाहीदरम्यान	तर्गत व काही बाह्य पर्यंत आर्थिक भवि या धोरणांचा वापर युलीची अपेक्षा आरं केल. 5 पर्यायांचा वापर ले. विद्यमान भागधार	तव्य व उद्योग अह केला व विद्यमान इे.महामारीच्या का करून कंपनीने दि. कांकडून गोदरेज में	वाल यांचा समावे । अंदाजांच्याआध रणास्तव जागतिक ०७.०५.२०२१ र्वसीमिल्क प्रायव्हे	श आहे. संवेदनर्श ारावर व्यवस्थापन आरोग्याच्या प्रभ , दि. ०१.०६.२ ट लिमिटेड (जीप	ोल विश्लेषणासहि ास वस्तुसूची, स्व ावावरील तत्काली ०२१ व दि. १५.०	त व्यवस्थापनाने काराई व्यापार, न प्रभाव हा सदर ७७.२०२१ रोजी	मालम निरीक्ष केवार निविव	गत्ता व अधिव गणाकरिता तारी गसी दस्तावेज/श रा प्रपत्र सादर क	कार दस्तावेज ख व वेळ इस्ठे पुराव्यांसह	दु.३.००) (संप दूर.:९७७३८९ ई-मेल: san cfsupport@
ई) एफ)	कोल्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अ प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखे निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच सद्भावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुका यांच्या रक्ष्मांच्या पूर्ण वर वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजांहून वेगळा असू श कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक ग्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टॉव अनुक्रमे १३६४४, १०११८ व १६९०६ समभागांचे वाटप के कंपनीने दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या नऊमाहीदरम्यान संपादित केला आहे. त्यानंतर जीएमपीए ही गोदरेज अग्रीवेट 1	तंगर्तत व काही बाह् पर्यंत आर्थिक भवि या धोरणांचा वापर दुलीची अपेक्षा आरं केल. 5 पर्यायांचा वापर ले. विद्यमान भागधार लेमिटेड (जीएव्ही।	तव्य व उद्योग अह केला व विद्यमान इे.महामारीच्या का करून कंपनीने दि. कांकडून गोदरेज में रल)ची पूर्णत: मान	वाल यांचा समावे । अंदाजांच्याआध रणास्तव जागतिक ०७.०५.२०२१ ॉक्सीमिल्क प्रायव्हे लकीची उपकंपनी	श आहे. संवेदनर्श ारावर व्यवस्थापन आरोग्याच्या प्रभ , दि. ०१.०६.२ दट लिमिटेड (जीप बनली आहे.	ोल विश्लेषणासहि ास वस्तुसूची, स्व ावावरील तत्काली ०२१ व दि. १५.० एमपीएल) मधील	त व्यवस्थापनाने काराई व्यापार, न प्रभाव हा सदर ७७.२०२१ रोजी २५.१% हिस्सा	मालग निरीक्ष केवार निविट व वेट	गत्ता व अधिव गणाकरिता तारी गसी दस्तावेज/इ इ। प्रपत्र सादर क ठ	कार दस्तावेज ख व वेळ इरठे पुराव्यांसह रण्याची तारीख	दु.३.००) (संप दूर.:९७७३८९ ई–मेल: san cfsupport@ २१ फेब्रुवारी, ः
ई) एफ)	कोल्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अ प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखे निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच सद्भावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुका यांच्या रकमांच्या पूर्ण व वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजांहूत वेगळा अस् श कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक प्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टॉव अनुक्रमे १३६४४, १०११८ व १६९०६ समभागांचे वाटप के कंपनीने दि. ३१.१९.२०२१ रोजी संपलेल्या नऊमाहीदपयान संपादित केला आहे. त्यानंतर जीएमपीए ही गोवरंज अग्रीवेटी दि. ३१.१९.२०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरित मुद्दामुळे उद्भवलेल्या जीएसटी दायित्वाच्या कारणास्तव आम	ांतर्गत व काही बाह्य पर्यंत आर्थिक भवि या धोरणांचा वापर युलीची अपेक्षा आहं केल. 5 पर्यायांचा वापर लेमिटेड (जीएव्ही। ाच्या अपवादात्मय	तव्य व उद्योग अह केला व विद्यमा- इे.महामारीच्या का करून कंपनीने दि. कांकडून गोदरेज मं रल)ची पूर्णत: मान क बाबींमध्ये दुष्धः	वाल यांचा समावे अंदाजांच्याआध रणास्तव जागतिक ०७.०५.२०२१ ॉक्सीमिल्क प्रायव्हे लकीची उपकंपनी व्यवसाय क्षेत्राला	श आहे. संवेदनर्श ारावर व्यवस्थाप- आरोग्याच्या प्रभ , दि. ०१.०६.२ , ट लिमिटेड (जीए बनली आहे. भेडसावत असले	ोल विश्लेषणासहि ास वस्तुसूची, स्व ावावरील तत्काली ०२१ व दि. १५.० एमपीएल) मधील ल्या फ्लेब्हर्ड मिल्य	त व्यवस्थापनाने काराई व्यापार, न प्रभाव हा सदर ७७.२०२१ रोजी २५.१% हिस्सा कच्या वर्गीकरण	मालग निरीक्ष केवार निवित व वेत आॅनत तारीख	मत्ता व अधिव गणकरिता तारी ससी दस्तावेज/श रा प्रपत्र सादर क ठ ठाईन प्रस्ताव र ब व वेळ	कार दस्तावेज ख व वेळ इरठे पुराव्यांसह रण्याची तारीख उघडण्याची	दु.३.००) (संप दूर.:९७७३८९ ई-मेत्तः san cfsupport@ २१ फेब्रुवारी, २२ फेब्रुवारी, दु.३.००
ई) एफ)	कोल्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अ प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखे निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणात् सद्भावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुका यांच्या रकमांच्या पूर्ण व वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजांहून वेगळा अस् श कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक ग्रॅन्ट स्क्रीम, २०१८ नुसार स्टॉव अनुक्रमे १३६४४, १०११८ व १६९०६ समभागांचे वाटप के कंपनीने दि. ३१,१२.२०२१ रोजी संपलेल्या नऊमाहीदपस्यान संपादित केला आहे. त्यानंतर जीएमपीए ही गोदरेज अंग्रोवेट 1 दि. ३१,१२.२०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरित्य	ांतर्गत व काही बाह्य पर्यंत आर्थिक भवि या धोरणांचा वापर युलीची अपेक्षा आहं केल. 5 पर्यायांचा वापर लेमिटेड (जीएव्ही। ाच्या अपवादात्मय	तव्य व उद्योग अह केला व विद्यमा- इे.महामारीच्या का करून कंपनीने दि. कांकडून गोदरेज मं रल)ची पूर्णत: मान क बाबींमध्ये दुष्धः	वाल यांचा समावे अंदाजांच्याआध रणास्तव जागतिक ०७.०५.२०२१ ॉक्सीमिल्क प्रायव्हे लकीची उपकंपनी व्यवसाय क्षेत्राला	श आहे. संवेदनर्श ारावर व्यवस्थाप- आरोग्याच्या प्रभ , दि. ०१.०६.२ ट लिमिटेड (जीप बनली आहे. भेडसावत असले मिटेड यांच्याद्वारे वे	ोल विश्लेषणासहि ास वस्तुसूची, स्व वावावरील तत्काली ०२१ व दि. १५.० २२ व दि. १५.० स्पपिएल) मधील ल्या फ्लेव्हर्ड मिल् केलेल्या रु. १७.२८	त व्यवस्थापनाने काराई व्यापार, न प्रभाव हा सदर ७७.२०२१ रोजी २५.१% हिस्सा कच्या वर्गीकरण कोटी रुपयांच्या	मालग निरीक्ष केवाय निविट व वेव ऑनर तारीख	मत्ता व अधिव गणाकरिता तारी ससी दस्तावेज/श (1 प्रपत्र सादर क ठ ताईन प्रस्ताव र ब व वेळ इच्छुक बोलित	कार दस्तावेज ख व वेळ इस्ठे पुराव्यांसह रण्याची तारीख उधडण्याची 	दु.३.00) (संप वूर.:९७७३८९ ई-मेल: san ofsupport@ २१ फेब्रुवारी, द २२ फेब्रुवारी, द दु.३.00 ो लिलाव प्रक्रिये
ई) एफ)	कोल्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अ प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखे निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच सद्भावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुका यांच्या रकमांच्या पूर्ण व वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजांहूत वेगळा अस् श कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक प्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टॉव अनुक्रमे १३६४४, १०११८ व १६९०६ समभागांचे वाटप के कंपनीने दि. ३१.१९.२०२१ रोजी संपलेल्या नऊमाहीदपयान संपादित केला आहे. त्यानंतर जीएमपीए ही गोवरंज अग्रीवेटी दि. ३१.१९.२०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरित मुद्दामुळे उद्भवलेल्या जीएसटी दायित्वाच्या कारणास्तव आम	ांतर्गत व काही बाह्य पर्यंत आर्थिक भवि या धोरणांचा वापर युलीची अपेक्षा आहं केल. 5 पर्यायांचा वापर लेमिटेड (जीएव्ही। ाच्या अपवादात्मय	तव्य व उद्योग अह केला व विद्यमा- इे.महामारीच्या का करून कंपनीने दि. कांकडून गोदरेज मं रल)ची पूर्णत: मान क बाबींमध्ये दुष्धः	वाल यांचा समावे अंदाजांच्याआध रणास्तव जागतिक ०७.०५.२०२१ ॉक्सीमिल्क प्रायव्हे लकीची उपकंपनी व्यवसाय क्षेत्राला	श आहे. संवेदनर्श ारावर व्यवस्थाप- आरोग्याच्या प्रभ , दि. ०१.०६.२ ट लिमिटेड (जीप बनली आहे. भेडसावत असले मिटेड यांच्याद्वारे वे	ोल विश्लेषणासहि ास वस्तुसूची, स्व बावपील तत्काली ०२१ व दि. १५.० एमपीएल) मधील ल्या फ्लेव्हर्ड मिल् केलेल्या रु. १७.२८ गोदरेज ॲग्रोवेट	त व्यवस्थापनाने काराई व्यापार, न प्रभाव हा सदर ७७.२०२१ रोजी २५.१% हिस्सा कच्या वर्गीकरण कोटी स्पयांच्या <b>लिमिटेडकरिता</b> <b>सही/-</b>	मालम निरीक्ष केवार निविव ब बेव ऑनत तारीख टीप: समुहा सदर	गत्ता व अधिव गणाकरिता तारी ससी दस्तावेज/! ता प्रपत्र सादर क ठ ताईन प्रस्ताव र ब व वेळ इच्छुक बोलित च्या WWW.fn प्रकाशन हे वरी	कार दस्तावेज ख व वेळ इस्ठे पुराव्यांसह स्प्याची तारीख उघडण्याची दार/खरेदीदारांर्न athi.com वेग् ल कर्जदार/जा	
ई) एफ) जी)	कोल्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अ प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखे निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच सद्भावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुका यांच्या रकमांच्या पूर्ण वर वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजांहून वेगळा अस् श कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक ग्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टॉव अनुक्रमे १३६४४, १०११८ व १६९०६ समभागांचे वाटप के कंपनीने दि. ३१.१२.२०११ रोजी संपलेल्या नऊमाहीवरप्रस्यान संपादित केला आहे. त्यानंतर जीएमपीए ही गोदरेज अंग्रोवेट दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरित मुह्यामुळे उद्भवलेल्या जीएसटी दायित्वाच्या कारणास्तव आम अनावर्त खर्चाचा समावेश आहे.	ांतर्गत व काही बाह्य पर्यंत आर्थिक भवि या धोरणांचा वापर युलीची अपेक्षा आहं केल. 5 पर्यायांचा वापर लेमिटेड (जीएव्ही। ाच्या अपवादात्मय	तव्य व उद्योग अह केला व विद्यमा- इे.महामारीच्या का करून कंपनीने दि. कांकडून गोदरेज मं रल)ची पूर्णत: मान क बाबींमध्ये दुष्धः	वाल यांचा समावे अंदाजांच्याआध रणास्तव जागतिक ०७.०५.२०२१ ॉक्सीमिल्क प्रायव्हे लकीची उपकंपनी व्यवसाय क्षेत्राला	श आहे. संवेदनर्श ारावर व्यवस्थाप- आरोग्याच्या प्रभ , दि. ०१.०६.२ ट लिमिटेड (जीप बनली आहे. भेडसावत असले मिटेड यांच्याद्वारे वे	ोल विश्लेषणासहि ।स वस्तुसूची, स्व ०२१ व दि. १५.० एमपीएल) मधील ल्या फ्लेव्हर्ड मिल कलेल्या रु. १७.२८ गोदरेज ॲग्रोबेट	त व्यवस्थापनाने काराई व्यापार, न प्रभाव हा सदर ७७.२०२१ रोजी २५.१% हिस्सा कच्या वर्गीकरण कोटी रुपयांच्या <b>लिमिटेडकरिता</b> <b>सही/-</b> <b>वी. एस. यादव</b>	मालम निरीक्ष केवार निवित व वेव उॉनर टीप: समुहा सदर ८(६)	मत्ता व अधिव गणाकरिता तारी प्राप्त सादर क ठ ताईन प्रस्ताव उ इच्छुक बोलित च्या WWW.fr प्रकाशन हे वरी ) व ९(१) अन	कार दस्तावेज ख व वेळ इस्ठे पुराव्यांसह रण्याची तारीख उघडण्याची दार/खरेदीदारांर्न athi.com वेक् ल कर्जदार/जा वये विहित १५	
ई) एफ) जी) <b>ठिक</b>	कोल्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अ प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखे निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच सद्भावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुका यांच्या रकमांच्या पूर्ण व वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजांहूत वेगळा अस् श कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक प्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टॉव अनुक्रमे १३६४४, १०११८ व १६९०६ समभागांचे वाटप के कंपनीने दि. ३१.१९.२०२१ रोजी संपलेल्या नऊमाहीदपयान संपादित केला आहे. त्यानंतर जीएमपीए ही गोवरंज अग्रीवेटी दि. ३१.१९.२०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरित मुद्दामुळे उद्भवलेल्या जीएसटी दायित्वाच्या कारणास्तव आम	ांतर्गत व काही बाह्य पर्यंत आर्थिक भवि या धोरणांचा वापर युलीची अपेक्षा आहं केल. 5 पर्यायांचा वापर लेमिटेड (जीएव्ही। ाच्या अपवादात्मय	तव्य व उद्योग अह केला व विद्यमा- इे.महामारीच्या का करून कंपनीने दि. कांकडून गोदरेज मं रल)ची पूर्णत: मान क बाबींमध्ये दुष्धः	वाल यांचा समावे अंदाजांच्याआध रणास्तव जागतिक ०७.०५.२०२१ ॉक्सीमिल्क प्रायव्हे लकीची उपकंपनी व्यवसाय क्षेत्राला	श आहे. संवेदनर्श ारावर व्यवस्थाप- आरोग्याच्या प्रभ , दि. ०१.०६.२ ट लिमिटेड (जीप बनली आहे. भेडसावत असले मिटेड यांच्याद्वारे वे	ोल विश्लेषणासहि तस वस्तुसूची, स्व वावारील तत्काली ०२१ व दि. १५.० स्पपीएल) मधील ल्या फ्लेव्हर्ड मिल क्रेलेल्या रु. १७.२८ गोदरेज ॲग्रोवेट व्यवस्थाप	त व्यवस्थापनाने काराई व्यापार, न प्रभाव हा सदर ७७.२०२१ रोजी २५.१% हिस्सा कच्या वर्गीकरण कोटी स्पयांच्या <b>लिमिटेडकरिता</b> <b>सही/-</b>	मालम निरीक्ष केवार निवित व वेव ऑनत तारीख समुहा सदर् ८(६) दिनाब	गत्ता व अधिव गणाकरिता तारी ससी दस्तावेज/! ता प्रपत्र सादर क ठ ताईन प्रस्ताव र ब व वेळ इच्छुक बोलित च्या WWW.fn प्रकाशन हे वरी	कार दस्तावेज ख व वेळ इस्ठे पुराव्यांसह रण्याची तारीख उघडण्याची दार/खरेदीदारांर्न athi.com वेक् ल कर्जदार/जा वये विहित १५	दु.३.००) (संप दूर.:९७७३८९ ई-मेत्तः san cfsupport@ २१ फेब्रुवारी, <sup>२</sup> २२ फेब्रुवारी, <sup>२</sup> दु.३.००

			उप निबंधक				DPS'), (c) Letter of Offer
			तहकारी संस्था (परसे	· ·			s used in this Dispatcl
			गर कृषी सहकारी पत				e specified.
	(मु	बिई पूर्व उपनगरे जि	ल्हा सहकारी पतसंस्थ	ा फेडरेशन लि. मुंबई)	1)		pletion of Dispatch of t
							dispatch of the LoF to Pu vleted on Thursday, Febr
ANAND RA	ATU 5	आनंद राठी	ग्लोबल फा	यनान्य लि		Sr. No.	Particulars
	10000		ा, १०वा मजला, पश्चि			1.	Letter of Offer and For
				र्व), मुंबई-४०००६३.		2.	Letter of Offer and For
	ਛੂੰ.	-लिलाव विर्व्र	<u>जे सचना</u>				(to Demat Non Email ca
र्क्षामान्य जनतेस व	विशेषतः कर्ज		3.	येत आहे की, आनंद		3.	Letter of Offer and For (to Demat Email Bound
				तारण असलेले खालील			Total
				ाऱ्यांनी वास्तविक ताबा		Note	1
				जीएफएलला देय एकूण णतीस आणि पैसे पन्नास		a)	There are 2 physical P
				पुढील करारदराने व्याज,	2)		ilability of Letter of Off
र खर्च आणि शुल्क	5 वसुलीकरिता <sup>-</sup>	जसे आहे जेथे आहे		ा तत्त्वावर २२ फेब्रुवारी,	ľ	a)	Equity Public Sharehold
)२२ रोजी ई-लिला							www.parshartiinvestmer
तर्गत स्थापन कंपनी,	सीआयएन क्र.:र्	यु४५२०२केए२००७पी	टीसी०४१७८१.	नी कायदा १९५६ व २०१३		b)	In case of non-receipt of so desire, may downloa
श्चिम), मुंबई-४०००	)६७.			, महावीर नगर, कांदिवली			MANAGER
नला नेहरू क्रॉस रोड	इ. २, कांदिवल	ली (प.), मुंबई-४००	066.	लयः क्र.१०२, अभिप्सा,		C	CAPITALS
श्री. अश्विन मधुसु ई-४०००८७.	दन मिस्त्री, निव	<b>ासी पत्ता:</b> ६०३, स्मृर्त	ो अपार्ट., एम.जी. क्रॉस र	ोड क्र.४, कांदिवली (प.),		_	eaming together to
	ल रामी, निवार	<b>सी पत्ताः</b> ५/५८, सेव	ाकंज, कमला नेहरू क्रॉस	। रोड, फायर ब्रिगेडजवळ,			PITALSQUARE
दिवली (प.), मुंबई-			5,	, , , , , , , , , , , , , , , , , , ,			3, 2 <sup>nd</sup> Floor, AARPEE Cer
				tiontiger.net वेबसाईट			ist), Mumbai - 400093, N ntact Details: +91-22-6
				जानेवारी, २०२० रोजी			K Number: +91-22-6684
				न्न लाख ब्याण्णव हजार , इतर शुल्क व खर्च या			bsite: www.capitalsquar
		-लिलावामार्फत विक्री		, સારસુલ્યત્વ હાવ વા			ail Address: tanmoy.ba hkita.patel@capitalsquare
9		अनुसुची १				Co	ntact Person: Mr. Tanmo
				क्र.२६३, गाव मालवणी,			BI Registration No: INM Idity: Permanent
लुका बारिवली, पी/ ाई उपनगर.	'एन वॉडे, बृ.मु.	.म.पा., कादिवली (प	श्चिम), मुंबई, नोदणी डि	त्ल्हा व उपजिल्हा मुंबई व	3)		edule of Activity
. मजला	फ्लॅट	कार्पेट	विक्रीयोग्य क्षेत्र	आरक्षीत मुल्य	-,		hedule of the major activi
. मजला	प्रस्तट क्र.	कापट क्षेत्र	(चौ.फु.)	(रु.)			edule of Activities
१८वा	१८०७	902.86	રહિદ	१५,९३५,४००/-			t date by which the com
१७वा	<u> </u> १७०७	902.86	શ્વદ્	<b>१५,९३५,४</b> 00/−			ive its recommendation t
एकूण				३१,८७०,८००/-		Las	t date for upward revisior
ारक्षित मुल्य		अनुसुची १ मध्ये !	प्रत्येक युनिटकरिता वर्र	ले तक्त्यात नमुद			e of publication of openin
गरा रक्कम		अनुसुची १ मध्ये न	नमुद युनिटबाबत आरधि	क्षेत मुल्याच्या १०%			l been published
							e of commencement of T
ली वाढविणे रक्कम			नमुद प्रत्येक युनिट/फ्ल				e of closing of Tendering
0			ाणे रु.५,000/- किंव				t date of communicating efund of Equity Shares to
नुसुची १ मध्ये लमत्ता व अधिक			फेब्रुवारी, २०२२ (वेव		4)		r Information
लमता व आवष रीक्षणाकरिता तारीर		दु.३.00) (सपक दर.:९७७३८९४७	श्री. संदीप विजय उपाध ९२)	2414,	"		The details relating to t
	u		epupadhyay1@	rathi.com/		u) b)	The Dispatch Completio
		cfsupport@ra				5)	Company at www.parsl
वायसी दस्तावेज/इ		२१ फेब्रुवारी, २०	२२ रोजी सायं.५.००वा	. पुर्वी		lss	ued by the Manager to
विदा प्रपत्र सादर कर नेन	ण्याची तारीख						CADITAÍSE
वेळ ॉनलाईन प्रस्ताव उ		22 1 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2	$\rightarrow \rightarrow $				CAPITALSL
गिलाइन प्रस्ताव उ रीख व वेळ	વડળ્યાથા	द.३.००	२२ रोजी दु.२.०० ते				feaming together to
		ो लिलाव प्रक्रियेबाब बसाईटला भेट द्यार्व		अटीकरिता आनंद राठी			
		मिनदारांना सिक्युरिटी दिवसांची सूचना अ		ल्स २००२ च्या नियम			
नांक: ०५/०२/२		~		प्राधिकृत अधिकारी			hu 04 Fabrary 0000
काणः मुंबई			आनंद राठी ग्ल	गेबल फायनान्स लि.		e:⊢rio ce:Mu	lay, 04 February, 2022 Imbai

the Acquirers ('Dispatch Confirmation Advertisement'), and the said should be read in conjunction with the (a) Public Announcement dated Friday, December 17, 2021 ('PA'), (b) Detailed Public Statement dated Monday, December 20, 2021 which was duly published on Tuesday, December 21, 2021 in the newspapers, namely being, Financial Express (English) (All Editions), Jansatta (Hindi) (All Editions), and Mumbai Lakshadeep (Marathi) (Mumbai ('DPS'), (c) Letter of Offer dated Friday, January 28, 2022, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement, and SH-4 ('LOF').

ns used in this Dispatch Confirmation Advertisement have the same meaning assigned to them in the Offer Documents, unles e specified.

#### poletion of Dispatch of the Letter of Offer

dispatch of the LoF to Public Shareholders as on Identified Date being Thursday, January 27, 2022 for the purpose of this Offer, has beer pleted on Thursday, February 03, 2022, the summary of which is scheduled as under:

Sr. No.	Particulars	Mode of Dispatch	No. of Public Shareholders	Date of Completion of Dispatch
1.	Letter of Offer and Form of Acceptance	Email	977	Monday, January 31, 2022
2.	Letter of Offer and Form of Acceptance (to Demat Non Email cases and all Physical Cases)	Speed Post	1011	Thursday, February 03, 2022
3.	Letter of Offer and Form of Acceptance (to Demat Email Bounce cases)	Speed Post	145	Thursday, February 03, 2022
	Total		2133*	

There are 2 physical Public Shareholders to whom Letter of Offer is dispatched through Speed Post as well as through Email.

# ailability of Letter of Offer

- Equity Public Shareholder may access the LoF, on the website of SEBI at www.sebi.gov.in, BSE at www.bseindia.com, Target Company a www.parshartiinvestment.com Registrar at www.linkintime.co.in, and Manager at www.capitalsquare.in.
- In case of non-receipt of the LoF, Equity Shareholders, including those who have acquired Equity Shares after the Identified Date, if they so desire, may download the LoF from the websites indicated above or obtain a copy of the same from the Manager or the Registrar at:

MANAGER TO THE OFFER	REGISTRAR TO THE OFFER
CAPITALS LUARE Teaming together to create value	LINKIntime
CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED 208, 2 <sup>st</sup> Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India; Contact Details: +91-22-6684 9999/ +91 9874283532; Fax Number: +91-22-6684 9999; Website: www.capitalsquare.in; Email Address: tanmoy.banerjee@capitalsquare.in/ pankita.patel@capitalsquare.in; Contact Person: Mr. Tanmoy Banerjee/ Ms. Pankita Patel; SEBI Registration No: INM000012219; Validity: Permanent	LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083, Maharashtra, India; Contact Details: +912249186200; Fax Number: +91-22- 4918 6195; Website: www.linktimte.co.in; Email Address: parshartlinvestment.offer@linkintime.co.in; Contact Person: Mr. Sumeet Deshpande; SEBI Registration Number: NR000004058; Validity: Permanent

## edule of Activity

s	chedu	le of	the	major	activities i	s set fo	orth I	pelow:	

Day	Date
Tuesday	February 08, 2022
Wednesday	February 09, 2022
Wednesday	February 09, 2022
Thursday	February 10, 2022
Wednesday	February 23, 2022
Thursday	March 10, 2022
	Tuesday Wednesday Wednesday Thursday Wednesday

The details relating to the procedure for tendering the Equity Shares are more particularly set out in the LoF.

The Dispatch Completion Advertisement shall also be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, BSE at www.bseindia.com, Target Company at www.parshartiinvestment.com, Registrar at www.linkintime.co.in, and Manager at www.capitalsquare.in.

#### sued by the Manager to the Offer on behalf of the Acquirerss



CAPITALSQUARE \* CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED

208, 2<sup>nd</sup> Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai - 400093. Maharashtra. India: Contact Number: +91-22-6684 9999/ +91 9874283532; Website: www.capitalsquare.in: Email Adverss: tannoy.banerjee@capitalsquare.in/ pankita.patel@capitalsquare.in; Contact Person: Mr. Tanmoy Banerjee/ Ms. Pankita Patel; SEBI Registration Number: INM000012219: Validity: Permanent On behalf of Acquirers

Sd Patel Ghanshyambhai N